

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत "कर्जे"
या बाबीकरीता स्वतंत्र मागणी क्रमांक टी-११ खाली
जिल्हानिहाय लेखाशीर्ष उपलब्ध करून देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१७/प्र.क्र.२३७/कार्या.६
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
तारीख: २३ फेब्रुवारी, २०१८.

वाचा :

१). आ.वि.वि, शासन निर्णय क्र. बीयुडी-२०१६/प्र.क्र.२४९/कार्यासन-६, दि. १४.०३.२०१७.

प्रस्तावना -

जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रमाकरीता विभागाच्या दिनांक १४ मार्च, २०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हानिहाय महसुली व भांडवली लेखाशिर्षे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तसेच सन २०१७-१८ करीताचा जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन २०१७-१८ अंतर्गत मागणी क्रमांक टी-९ खाली "महसुली" व मागणी क्रमांक टी-१० खाली "भांडवली व कर्जे" च्या योजनांचा निधी सुध्दा अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे. परंतु, अर्थसंकल्पिय नियमानुसार खर्चाचे "महसुली विभाग," "भांडवली विभाग" व "ऋण विभाग" असे तीन वेगवेगळे विभाग दाखविणे आवश्यक असल्याने जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रमाकरीता मागणी क्रमांक टी-१० खाली समाविष्ट "भांडवली" व "ऋण/कर्जे" या बाबींच्या योजनांचा खर्च एकत्रित न दर्शविता "कर्जे" या बाबीकरीता वेगळ्या मागणी क्रमांकाखाली दर्शविण्याकरीता स्वतंत्र जिल्हानिहाय ३६ लेखाशिर्षे नव्याने उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय-

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत आदिवासी विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय प्रकाशनात जिल्हा वार्षिक योजनेकरीता ३६ जिल्ह्यांकरीता मागणी क्र.टी-११ या नविन मागणी क्रमांकांतर्गत "कर्जे/ऋण" या बाबीच्या खर्चाच्या योजनांसाठी सोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये नमूद केल्यानुसार नव्याने एकूण ३६ स्वतंत्र जिल्हानिहाय लेखाशीर्षे निर्माण करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

२. आर्थिक वर्ष सन २०१७-१८ करीता जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत मागणी क्र.टी-१० खाली "कर्जे/ऋण" या बाबीकरीता उपलब्ध करून देण्यात आलेली योजनानिहाय उप शिर्षांचा (Sub Scheme Code) तरतूद सन २०१८-१९ पासून मागणी क्रमांक टी-११ मध्ये समाविष्ट करण्यात यावी. तसेच जिल्ह्यांनी अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (BEAMS) "कर्जे" या बाबीकरीताचा नियतव्यय उपशिर्षनिहाय मागणी क्र. टी-११ खालीच नोंद करावा. सन २०१८-१९ करीता सदर सर्व कार्यक्रम खर्चांतर्गत "कर्जे" या बाबीकरीताची

योजनानिहाय तरतुद, वितरण, खर्च, पुनर्वाटप या बाबतची सविस्तर माहिती नियंत्रण अधिकारी यांनी ठेवावी व वर्षअखेरीस अंतिम सुधारित तरतुदीना (FMG) मान्यता देण्याकरीता आदिवासी विकास विभागास उपलब्ध करून देण्यात यावी.

३. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौ.संदर्भ क्र.२७/अर्थ-१९/१७, दि.१७.०२.२०१७ व महालेखापाल कार्यालय, मुंबई यांचा अनौ.संदर्भ क्र.सं.ख.वि./ चा-१/ आदिवासी विकास विभाग/ युओआर-९४/२०१७-१८/७८३, दि.१२.१२.२०१७ अन्वये दर्शविलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०३०३१२५२४८२८२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रविंद्र दि. औटे)

शासनाचे अवर सचिव

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
२. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव
३. मा.मंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव
४. मा.राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव
५. मा.मुख्य सचिव यांचे स्वीय सहायक
६. सर्व अपर मुख्य सचिव, यांचे स्वीय सहायक, मंत्रालय,
७. मा.प्रधान सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
८. मा.प्रधान सचिव (नियोजन), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
९. सर्व प्रधान सचिव/सचिव, मंत्रालयीन विभाग.
१०. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
११. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
१२. आयुक्त, सहकार आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
१३. व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक
१४. व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक

- १५.अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर
- १६.महालेखापाल (लेखापरिक्षा)(लेखा अनुज्ञेयता),महाराष्ट्र १-२ मुंबई/नागपूर (प्रत्येकी ५ प्रती)
- १७.सर्व जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन विकास समिती
- १८.सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- १८.सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
- १९.उपसंचालक,अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे/ पुणे/ नाशिक/ औरंगाबाद/ अमरावती/ नागपूर/ नंदूरबार/ गडचिरोली.
- २०.सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- २१.अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
- २२.संचालक, लेखा व कोषागारे, नवीन प्रशासन भवन, मुंबई
- २३.ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई
- २४.सर्व सहसचिव/ अवर सचिव/कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- २५.निवडनस्ती (कार्या-६).

विवरणपत्र			
आदिवासी विकास विभाग ("कर्जे" बाबीकरीता जिल्हानिहाय लेखाशिर्ष)			
मागणी क्रमांक - टी-११(कर्जे)		Demand No. T-११ (Loans)	
६२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याणाकरीता कर्जे		6225, LOANS FOR OTHER WELFARE OF SCHEDULED CASTES, SCHEDULE TRIBES, OTHER BACKWARD CLASSES AND MINORITIES	
०२, अनुसूचित जमातीचे कल्याण		02, WELFARE OF SCHEDULED TRIBES	
७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना		796, Tribal Sub Plan	
३१ - जिल्हा योजना		31 - District Plan	
अ.क्र	जिल्हा	लेखाशिर्ष	Scheme Description (English)
१	जिल्हा मुंबई शहर	62250672	District Mumbai City
२	जिल्हा मुंबई उपनगर	62250681	District Mumbai Suburban
३	जिल्हा ठाणे	62250699	District Thane
४	जिल्हा रायगड	62250705	District Raigad
५	जिल्हा रत्नागिरी	62250714	District Ratnagiri
६	जिल्हा सिंधुदूर्ग	62250723	District Sindhudurg
७	जिल्हा पुणे	62250732	District Pune
८	जिल्हा सातारा	62250741	District Satara
९	जिल्हा सांगली	62250752	District Sangali
१०	जिल्हा सोलापूर	62250761	District Solapur
११	जिल्हा कोल्हापूर	62250779	District Kolhapur

१२	जिल्हा नाशिक	62250788	District Nashik
१३	जिल्हा धुळे	62250797	District Dhule
१४	जिल्हा जळगाव	62250803	District Jalgaon
१५	जिल्हा अहमदनगर	62250812	District Ahmednagar
१६	जिल्हा नंदुरबार	62250821	District Nandurbar
१७	जिल्हा औरंगाबाद	62250832	District Aurangabad
१८	जिल्हा जालना	62250841	District Jalna
१९	जिल्हा परभणी	62250859	District Parbhani
२०	जिल्हा नांदेड	62250868	District Nanded
२१	जिल्हा बीड	62250877	District Beed
२२	जिल्हा लातूर	62250886	District Latur
२३	जिल्हा उस्मानाबाद	62250895	District Osmanabad
२४	जिल्हा हिंगोली	62250901	District Hingoli
२५	जिल्हा नागपूर	62250912	District Nagpur
२६	जिल्हा वर्धा	62250921	District Wardha
२७	जिल्हा भंडारा	62250939	District Bhandara
२८	जिल्हा चंद्रपूर	62250948	District Chandrapur
२९	जिल्हा गडचिरोली	62250957	District Gadchiroli
३०	जिल्हा गोंदिया	62250966	District Gondia
३१	जिल्हा अमरावती	62250975	District Amaravati
३२	जिल्हा अकोला	62250984	District Akola
३३	जिल्हा यवतमाळ	62250993	District Yavatmal

३४	जिल्हा बुलढाणा	62251004	District Buldhana
३५	जिल्हा वाशिम	62251013	District Washim
३६	जिल्हा पालघर	62251022	District Palghar